

10th September 2024

To, BSE Limited Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: 516110

Sub: Disclosure of Newspaper Publication of dispatch of the Notice of 30th Annual General Meeting and Annual Report 2023-24

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith copies of the advertisements published in newspapers 'Business Standard - All India Edition' on Saturday September 7, 2024 and 'Pratahkaal' on Tuesday September 10, 2024, relating to dispatch of Notice of 30th Annual General Meeting and Annual Report for FY 2023-24 to the Members of the Company.

You are requested to kindly take note of the same.

Thanking You,

For and on behalf of Family Care Hospitals Limited

Mohini W. Company Secretary A68056

Encl: a/a

NCL HOLDINGS (A&S) LIMITED

ered & Corporate Office: 10-3-162, 4th Roor, NCI, Pearl, Sarojini Devi Road derabad, Telangana- 500026. Phone Number: 040-69041901 Website: www.ncholdings.in Email: csncholdings@gmail.com

NOTICE OF SEVENTH (7TH) ANNUAL GENERAL MEETING. E VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Seventh (7th) Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company will be held on Monday, September 30, 2024, at 10:00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the notice of AGM.

n view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs 'MCA') has vide its circular dated 25th September, 2023 read with circulars dated 05th May, 2022; 13th January 2021, 05th May 2020, 13th April 2020 and 08th April 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') permitted holding of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), the 07th AGM of the Company is being conducted through VC/OAVM. The deemed venue for the 07th AGM shall be the Registered Office of the Company i.e., 4th Floor, NCL Pearl, Sarojini Devi Road, East Maredpally, Secunderabad, Telangana - 500026.

In compliance with aforesaid circulars, Notice of AGM along with the Annual Report for the FY: 2023-24 including the e-voting instructions will be sent to those shareholders whose email addresses are registered with Depository Participants, the Company's Registrar and Share Transfer Agents. The Annual Report for the financial year 2023-24 including the Notice of AGM shall also be made available on the Company's website at www.nclholdings.in.

Pursuant to the provisions of section 108 of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing e-voting facility through CDSL at https://www.evotingindia.com. Members whose name appears on the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date for voting i.e., Sunday, September 22, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Sunday, September 22, 2024("cut-off date").

Members (Demat shareholders) are requested to address any changes, pertaining to their name, postal address, E-mail address, telephone/mobile numbers, PAN, registering of nomination, power of attorney registration, Bank Mandate details with their respective Depositary Participants.

The remote e-Voting period will commence on Wednesday, September 25, 2024 (9:00 am IST) and ends on Sunday, September 29, 2024 (5:00 pm IST).

The Register of member and Share transfer registers will remain closed from 23rd September 2024 (Monday) to 30th September 2024 (Monday) (both Days inclusive) on account of the Annual General Meeting.

For smooth conduct of proceedings, Members are requested to express their views / send their queries or register as speaker at AGM in advance mentioning their name, demat account number / folio number, email id, mobile number to csnclholdings@gmail.com on or before till 5:00 p.m. IST on Sunday, September

In case of any queries or grievance regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com Or call Mr. Nitin Kunder, CDSL -022- 23058738 or Mr. Mehboob Lakhani, CDSL-022-23058543 or Mr. Rakesh Dalvi, CDSL- 022-

> For and on behalf of NCL Holdings (A&S) Limited Madhur Shrivastav

Place: Hyderabad

A2Z INFRA ENGINEERING LIMITED CIN: L74999HR2002PLC034805

Regd. Off.: O-116, First Floor, Shopping Mall, Arjun Marg, DLF City, Phase 1, Gurugram-122002, Haryana Corporate Office: Ground Floor, Plot No. 58, Sector-44, Gurugram-122003, Haryana

Tel.: 0124-4723383 E-mail: investor.relations@a2zemail.com. Website: www.a2zgroup.co.in NOTICE OF 23¹⁰ ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 23rd (Twenty Third) Annual General Meeting ("AGM") of the members of A2Z Infra Engineering Limited ("the Company") is scheduled to be held on Saturday, September 28, 2024 at 12.00 P.M., through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM, in compliance with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India "SEBI") from time to time and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

The Company has sent the Annual Report for FY 2023-24 along with the notice of AGM on Friday, September 06, 2024 through electronic mode (i.e. e-mail), to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participant(s), the Company and the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Annual Report of the Company for the FY 2023-24 and Notice of the AGM which include e-voting instructions are also available on the website of the Company (www.azgroup.co.in), BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited "NSDL") (www.evoting.nsdl.com).

Pursuant to provision of Section 91 of the Companies Act, 2013 and the Companies Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companie (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 23, 2024 to Saturday, September 28, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

In Compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members to cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") as well e-voting at AGM (through e-voting service provided by National Securities Depository Limited (NSDL) in respect of all the business to be transacted in the AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDI. has been described in the Notice of the AGM. Mr. Suchitta Koley (C.P.No. 714), Partner of DR Associates, Practicing Company Secretaries, New Delhi has been appointed as Scrutinizer to scrutinize the Remote e-Voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast. Other information is as under.-

- 1. The Cut-off date for the remote e-voting and e-voting at the AGM is Saturday September 21, 2024. The remote e-voting period commences on Wednesday September 25, 2024 at 9:00 a.m. and ends on Friday, September 27, 2024 at
- The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time:
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cutoff date i.e. Saturday, September 21, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or investor.relations@a2zemail.com. However, if you are already registered with NSDL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com.
- The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through electronic means shall also be provided at the AGM
- and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting system
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for nembers, who need assistance before or during the AGM and e-voting user manual for members available on the website www.evoting.nsdl.com under the "downloads" section. You can also contact NSDL on toll free no.: 022 - 4886 7000 or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at designated email id <u>evoting@nsdl.com</u>, who will address the grievances related to electronic voting or may be addressed to Mr. Atul Kumar Agarwal, Company Secretary at email id investor, relations@a2zemail.com

The Members of the Company, who have not registered their e-mail address, car register the same as per following procedure:

- L. In case shares are held in physical mode, members are requested to register their email address with the RTA/ Company or for temporary registration, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card), mobile no. & email id by email to Company at investor.relations@a2zemail.com or to RTA at rta@alankit.com.
- In case shares are held in demat mode, members are requested to register their email address with their depository participant or for temporary registration, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 18 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card), mobile no. & email id by email to Company at investor relations@a2zemail.com or to RTA

The Results on resolutions shall be declared within two working days or three days, whichever is earlier, of the conclusion of the AGM of the Company. The result declared along with the scrutinizer's report will be placed on the Company's website (www.a2zgroup.co.in) and on the website of NSDL for information of the members and would also be communicated to the Stock Exchanges.

By Order of the Board For A2Z INFRA ENGINEERING LIMITED

Place: Gurugram

Atul K. Agarwal Company Secretary cum Compliance Officer

THE DHANALAKSHMI MILLS LIMITED

CIN: U17111TZ192PLC000042 Regd.office :130, B.S. SUNDARAM ROAD,TIRUPUR - 641 601. E-mail :thedhanalakshmimilishd@gmail.com Phone No : +91 94433 18461 NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE DHANALAKSHMI MILLS LIMITED

ursuant to Ministry of Corporate Affairs' various circulars issued, kindly tak Pursuant to Ministry of Copporate Arians various occusins sisted, Mindy take into that the Company has comerted the Stind Annual Gereral Meeting (Stind AGM) as an electronic AGM to be held on Monday 30th September 2024 at 11.30 a.m. through video conferencing (VC) and further that Notice of 92nd AGM Annual Report and other reports/documents (AGM documents) will be sant through electronic mode only to share holders whose email addresses are registered with Register and Transfer Agent (RTA). No physical frant copies of the above will be sent. he above will be sent.

Share holders holding shares not registered their e-mail address and mobilic, with RTA/Company are requested to immediately send e-mail to RTA viz. ink Intime India Pvt Ltd, Surya 35, Mayflower Avenue, Sowripalayam Road. Link inthe india Pvt. Ltd, Surya. 33, Maytower Arenue, Scenpainyam Rodu. Collebstore. 641028, Tamil Nadu (RTA), to coimbstore @inhinitime acuin providing their email address and mobile no, for sending soft copy of AGM documents along with User ID and password. Alternatively, Shareholders may send an e-mail request at coimbstore@inkintime.co in along with scanned signed copy of request letter providing e-mail address, mobile number, self-attested PAN copy andcopy of share certificate for sending AGM documents. lectronically. In case of gueries, please write to coimbatore@linkintime.co.in Detailed instructions to Members for joining 92nd AGM through Video inferencing including the manner of participation by holders of shares it physical form or by those who have not registered their e-mail address will ing their vote by remote e-voting or e-voting system during 2nd AGM are set out in the Notice of the 92nd AGM

For The Ohanalaishmi Mills Limited C.R.SETHURAMALINKAM Date: 02.09.2024

Hindusthan National Glass & Industries Limited

CIN: L26109WB1946PLC013294

Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata - 700 001, India | Tel: [91][33]2254-3100
Fax [91][33]2254-3130 | Email: cosec@hngil.com | Website: www.hngil.com
NOTICE OF 78TH ANNUAL GENERAL MEETING
Notice is hereby given that the 78th Annual General Meeting ('AGM') of the Members of Hindusthan National Glass & Industries Limited ('the Company') will be held on Monday. 30th September, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing/Other Audic Visual Means ("VC/OAVM") facility to transact the businesses, as set out in the Notice of AGM. The AGM will be held in compliance with the applicable provisions of The Companies Act, 2013 ('the Act') and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. ('SBBI Listing Regulations'), read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India ('Circulars') from time to

time in this regard. n compliance with the above Circulars, copy of Notice of the 78th AGM of the Compan along with the Annual Report for the financial year 2023-24 has been dispatched by e-mail to those members whose e-mail addresses are registered with the Company or Depositories. The said Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 are also available on the website of the Company at www.hngil.com and on the websites of the Stock Exchanges I.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and The Calcutta Stock Exchange Limited a

www.cse-india.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.
Pursuant to Section 91 of the Act, the Register of Members and the Share Transfers Registers of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive).

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing its members the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM usin the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-Voting). Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the out-off date i.e. Monday, 23rd September, 2024 will be entitled to cast their votes by remote e-Voting during the remote e-Voting period or e-Voting during the AGM. Those who are not Members as on the cut-off date should accordingly treat the AGM Notice as for information purpose only. The remote e-Voting period commences on Friday 27th September, 2024 (9:00 A.M. IST) and ends or e-voting period commences on Prioray 27th September, 2004 (9:00 A.M. IST) and ends on Sunday 29th September, 2024 (5:00 P.M. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-Voting module shall be disabled by NSDL thereafter. Those members, who shall be present in the AGM, through VC/CAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible for e-Voting during the AGM. The members who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

ottes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote. The results of the voting will be declared within two working days from the conclusion o the AGM. The declared results along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company Website i.e. www.hngil.com and on the NSDL's e-Voting website at www.evoting.nsdl.com. Such results will also be forwarded by the Company to

the Stock Exchanges where the Company's shares are listed.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any query/grievance, Members may contact NSDL Help Desk by sending an email to: evoting@nsdl.com or call at 91 022 4886 7000.

Jit Roy Choudhury Company Secretary & Compliance Office Dated: 6th September, 2024

FAMILY CARE HOSPITALS LIMITED

(Formally known as SCANDENT IMAGING LIMITED) CIN: L93000MH1994PLC080842

Read Address: Plot No. A-357. Road No. 26. Wagle Industrial Estate. MIDC.

Thane (West), Maharashtra -400604 Tel No.022 4184 2201 | Email: csscandent@gmail.com | Web: www.scandent.in NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING,

BOOK CLOSURE DATE AND E-VOTING

of the Company will be held on Monday. September 30, 2024 at 3:00 P.M. through

Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the

applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made

thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Genera

Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020,

May 5, 2020 and January 13, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by the Securities

and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the AGM Notice

dated Friday, September 06, 2024. The information and instructions for Member

In accordance with the aforesaid circulars of MCA and SEBI, the Notice of AGM and the

Annual Report for the financial year 2023-24 comprising Financial Statements, Board's Report, Auditor's Reports and other documents required to be attached therewith hav-

been sent by email to all those Members of the Company whose email addresses are

registered with the Company or the Depository Participant(s), as on Monday

Sentember 6, 2024. The aforesaid documents are also available on the website of the

Company at www.scandent.in and also at the websites of the Stock Exchanges BSE

Limited at www.bseindia.com. The Notice of AGM is also available on the website o

Purva Sharegistry (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with relevant Rule

there under and Regulation 44 of the Listing Regulations, facility to exercise their right

to vote at the 30th AGM and the business may be transacted through remote e-voting

services provided by CDSL. The facility of e-voting shall also be made available at the

AGM. Members attending the AGM and who have not already cast their vote by remote e

voting shall be able to exercise their right to cast vote at the AGM. The facility of remote e

voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by Purva

Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for

the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The cut-off date for determining the eligibility of the Members to vote by remote

voting or e-voting at the AGM is Monday, September 23, 2024. A person whose name is

recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained

by the Depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM or e-voting at the AGM.

The remote e-voting period begins on Friday, September 27, 2024 from 09:00 A.M. and

ends on Sunday, September 29, 2024 at 5:00 P.M. The remote e-voting shall not be

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the

Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date

i.e. Monday, September 23, 2024, may follow the same instructions for remote e-voting

The Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the

Company will be closed from Tuesday September 24, 2024 to Monday September 30

their email addresses with the Depository Participant(s), are requested to

register/update their email addresses with their Depositary Participant(s). After due

verification, the Company will forward the procedure for obtaining their login

credentials to their registered email addresses. Shareholders holding shares in

physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with

All grievances connected with the facility for voting by electronic means may b

addressed to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel

(East), Mumbai - 400011 or send an email to evoting@purvashare.com or contact a

10. Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated

may also attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM

Sharegistry (India) Private Limited, Registrar and Share Transfer Agents ("RTA")

of the Company at evoting purvashare.com.

allowed beyond the said date and time.

and e-voting at the AGM as mentioned in the Notice of AGM.

2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

the Company's RTA at support@purvashare.com.

022-022-49614132 and 022-49700138.

Place: Thane

attending the AGM through VC/OAVM are explained in notes to the Notice of AGM.

CIAL/FS/PR/MRM/2024/02 **TENDER NOTICE** Supply, Testing, Commissioning and Handing over of Mossi

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LTD.

Algae removal machine at Cochin International Airport Limited.

Cost of tender Estimated Amount (Rs.) period document (Rs) Rs. 5,00,000/-Rs. 3000/-500 Lakhs 10 months

Interested firms may submit their application on or before 25th September 2024. For eligibility criteria and other details, visit our website www.cial.aero. Sd/- Managing Director

DHATRE UDYOG LIMITED

(Formerly known as Narayani Steels Limited) CIN: L24319WB1996PLC082021 Regd. Office: ERGO Tower, Plot No. - A1 -4, Block - EP & GP Unit No. - 1406, 14th Floor. Sector - V. Bidhan Nagar, Saltlake, North 24 Parganas WB 700091 IN Corporate Office: Sy No 292 30 34 and 38 Part Modavalasa Village, Denkada Mandal Denkada Vizianagaram AP 535006 IN Website: www.dhalte.com, Email id: info@dhalte.com Tel: 033 48040592

NOTICE OF (2915) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AOTICE is hereby given that 29" Annual General Meeting ("AGM") of the members of the company will be held on Monday, 30" September, 2024 at 1.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 ated 5th May, 2020 and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 is sued by the inistry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular SEBI/HO/CFD/CFD-Pod-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 to transact the business as set out in the Notice of AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning

e quorum under Section 103 of the Act In compliance with the aforesaid Circulars the Company has sent Notice of AGM and Annu Report for FY 2023-24 by electronic mode only, on Friday, 6° September, 2024, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, 30° August,

he Notice of the and Annual Report for FY 2023-24 can be downloaded from the Company's website at www.bseindia.com. and website of the stock exchange, i.e., BSE Limited at www.bseindia.com.

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company has engaged services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing remote e-voting facility prior to AGM ("remote e-voting").

Cut-off date for e-voting	Monday, 23rd September, 2024
Commencement of Remote e-voting	9.00 a.m. (IST) on Friday, 27th September, 2024
Conclusion of Remote e-voting	5.00 p.m. (IST) on Sunday, 29th September, 2024

Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by emote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who hav sast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM out shall not be entitled to cast their vote again

Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the AGM by ollowing the instructions mentioned in the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Company has appointed Ms. Ankita Dey (Membership No.A62192) Practising Comp Secretary to act as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The results of e-voling shall be declared within two working days rom conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be mmunicated to the Stock Exchange and will be placed on the website of the Company a

fembers will be able to attend the AGM through VC/OAVM facility by using CSDL's Remote oting login credentials and by following the instructions mentioned in the Notic

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Monday, 23° September 2024 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CSDL for ren E-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.

Members who need assistance before or during the AGM, can contact CDSL helpdesk by ending a request at mail to: helpdesk.evoling@cdslindia.com.or call at toil free no. 1800 2255 33. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through Remote e-voting of hrough e-voting during the AGM. For, Dhatre Udyog Limite

(Formerly known as Narayani Steels Limited) Ankita Dutta

Date: 6th September, 2024 Company Secretary & Compliance officer Place: Kolkata

LACTUSE

LACTOSE (INDIA) LIMITED

Village Poicha (Rania), Taluka Savli, Vadodara, Gujarat 391780 Corporate Office: G-2, A Wing, Navbharat Estate, Zakaria Bunder F Sewri (W), Mumbai 400015.Contact:022-24117030 Email: lii@lactoseindialimited.com, Website: www.lactoseindiali

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Monday, 30" September 2024 at 12.00 noon. IST in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (SEBI Listing Regulations) and MCA Circular 05" May, 2022 read with circulars 08" April, 2020, 13" April, 2020, 05th May, 2020, 28" September, 2020, 31" December, 2020 and 13" January, 2021 (to transact the business set out in the Notice to the AGM. The deemed venue for the AGM will be the registered office of the company

The Notice convening the AGM along with the Annual report for FY 2023-24 have been sent only through electronic mode on 06th September 2024 to the member's whose email address are registered with the Depository Participants ("DP's")/Company/ Registrar & Share transfer Agent viz Bigshare Services Private Limited ("RTA"). The notice and Annual Report are also available on the website of the company at www.lactoseindialimited.com and www.bseindia.com, additionally the notice is also available on the website of Bigshare Services Private Limited (agency providing the remote e-voting facility and e-voting during the AGM) at https://ivote.bigshareonline.com.All the documents referred in the notice are available for inspection electronically from the date of dispatch of the Notice till Monday, 30th September 2024 Members seeking to inspect such documents are requested to write to the company at lil@lactoseindialimited.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 24" September 2024 to Monday, 30" September 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

Members holding shares in dematerialized form, as on the cut-off date of Monday 23"September 2024 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of Bigshare Services Private Limited from a place other than the venue of the AGM (remote e-Voting).

In Compliance with the provisions of Section 108 of the Act. Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards and Regulation 44 of the SEBI Regulations the facility for e-voting in respect of business to be transacted at the AGM is being provided by the Company through Link Intime India Private Limited.

The remote e-Voting shall commence on Friday, 27th September 2024 at 09.00 a.m. (IST) and ends on Sunday, 29" September 2024 at 05.00 p.m. (IST). The remote e-Voting module will be disabled thereafter. Once the vote is cast by the member on a resolution, member shall not be allowed to change the same subsequently

Members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not entitled to cast Members who are present at the AGM through VC/OAVM and have not casted

their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM. The detailed procedure and instructions for e-voting during the AGM is mentioned in the notice. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 23" September 2024 may obtain the login ID and

password by sending a request at https://ivote.bigshareonline.com. However, if a person is already registered then existing user ID and passw can be used for casting vote.

The detailed procedure and instructions for casting vote through remote e-voting or e-voting during the AGM for all members, including members whose email addresses are not registered with the (DP's/Company/RTA) are stated in the notice. This advertisement shall also be available on Company's website at www.lactoseindialimited.com and also on Stock Exchange's website at www.bseindia.com By Order of Board of Directors

For Lactose (India) Limited

Ritesh Pandey Company Secretary

ANDHRA PRADESH POWER DEVELOPMENT COMPANY LIMITED

E-PROCUREMENT NOTIFICATION

PPOCL invites Tender for "Loading of ash into the vehicles from low lying areas nearer to store and coal plant at SDSTPS during the year 2024-25" through APGENCO e-Procurement platform vide_NIT_No.610001680. For Further details, please visit: www.apgenco.gov.in_OR

Ro.No. 3149PP/CL/ADVT/1/1/2021-22, Date- 06.09.2024 CHIEF GENERAL MANAGER

GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9 Dated: September 07, 2024

It is notified for general information that the outstanding balance of 6.74% Tamil Nadu SDL, 2024 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.429(L)/W&M-II/2019, dated October 03, 2019 will be repaid at par on October 09, 2024 with interest due up to and including October 08, 2024. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after

PRESS COMMUNIQUE

October 09, 2024. 2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 6.74% Tamil Nadu SDL 2024, should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under:-

"Received the Principal due on the Certificate"

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

T.Udhayachandran

Principal Secretary to Government, DIPR/ 925 /DISPLAY/2024 Finance Department, Chennai-9.

50 years of converting news into economic intelligence.



50 Years of Insight







BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

For Family Care Hospitals Limited

Pandoo Naig

Managing Director



Date: 07" September, 2024











मुंबई पालिकेला पार्किंग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान

एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम (शटल आणि रोबो पार्कर सिस्टीम) मुंबादेवी येथे सुरु केली तर माटुंगा, फोर्ट आणि वरळी येथे कार्यादेश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पालिकेला पार्किंग कंत्रायत २०० कोर्योह्न अधिकचे नुकसान झाले असल्याची तक्रार करत चौकशी

डी-१२९२(१) संबंधात आहेत

वहिवाद धारकांचे नाव

चंपस्ताल पावती शाह, बाबुलाल पावती शाह

जयंतीलाल बर्दीबंद दोशी, बिजय बर्दीबंद दोशी

(विबंगत) योगेश बिनोद भाई शाह

प्रेमाचंद्र वही. दोशी हरेश वही. दोशी

हुंगाच्या उर्फ भावतीन छुंदर शेड्डी (दिवंगत)

संगीता एवं, मेहता व मिलापचंड पी. जैव

शाह द्रेयजी एतनशी (दिबंगत)

मोहनतात उत्तमबंद कियी

बीच मर्जिमा भार भंगारा

निर्मल बी, जैन

े. ट्राइ इंडिया

(न्टाप्रायतेल)

प्रभू दिनेश शाह

बल जी, जैन

पासरी शिक्सप जांधरी

देवेंट इरक्सभाई सक्त्वाना

किएण आर. उपाध्याय व गीला आर. उपाध्याय

(दिबंगत) शांतीतात गगाध्य युजाः।

संगीता पणीशंकर चौरासिया

बीणा द्रेयकुमार शर्मा

योगा पुकुंद देव

गिरीका अमीन

पोलाडिया

35

30

राकेश यो. गोश्रातकर

कैलाश प्रचालाल कै

इस्ताबेन खुरेश राठोड

शैला दिलीय पीयालका

वित्तीपकुषार विद्यूतभाई इस्त्री

उसमबंद अस्त्रामास सांप्रकी

थांजी एम. राठोड व शीम. वर्षांक्त की. राठोड

कमलाडेबी भागबंद जैन व निलेश बी. जैन

(दिक्तन) पांडुरंग महादेव तीरणकर

योगीता के. रावल व किशोर जे. रावल

रमेश उसपबंद सांचवी

विजयकुमार जिल्हाज जैन

वंदा हो. लेटिकर

मुरेश ए. देहता

इंजाडेन नत्यराष्ट्र पार्टी

काजीबेर प्रन्तातात जैर

चुरीलाल रतनती शाह

पुरीलाल रतनती शाह

निता प्रतापराय व्यास

पारसमाल नेगाप्त जैन

दिनेशभाई शंकरभाई पक्तवाना

लिसरा ए, राडोड व प्रतिक ए, राडोड

शिल्पा दिनेश बेहता व दिनेश बेहता

प्रेयसना स्पेश्वंद्र जैन व साजन आर. जैन

कुरुपत्तरा आर. सिंह व मरिष्या आर. सिंह

बियला पुकेश शाह व ऑक्ति पुकेश शाह

सुपेरमाल असमल सांप्रची च उन्तमचंद्र सांप्रची

(दिकान) अपृतलाल पोइनलाल परमार

(दिबंगत सबसीत फिंह गुरुदिन सिंह

प्रकाश सी. इस्त्री, जवेश सी. इस्त्री

कपलादेवी विप्रणालाल जवलबाल

कृपनी पुरोहित व गोपाल एव. पुरोहित

कौरात्या बासकृष्ण विभे

श्रीय, पाणीक ए, सुर्ववंशी

५७ हिनेशकुयार रमेश्रंद्र जैन

हर्स्ट्रम एस. प्रतापती

सुचादियो एव. प्रसापती

धनराज मुखजी पटेल

अधिना मेहंद्रलाल पाँडे

विलींद्र के. गातीएकर

कत्पेशकुमार एम. सांप्रजी

रविंद्रसाथ जयमारायण पाँडे

जयंतीलाल एम. बोहरा

औ. आशिष हिराचंद जैन

हो. तेजराज डी. प्या

विज्ञान पांडुरंग श्रीपंकार

क्षीय, जयकी वीर्यकार

श्रीम, बिद्धा श्रीपंकार

दिवंगत थी. एमेश के. शीवासकर

श्री. जोगाधम पुरसाम चौंपरी

श्री. देवाराय सगसराय चौंपरी

इंदिराबेर रक्षिकताल इस्त्री

श्री. रामसास एम, गांधी

१७ औ. सुरेशकुमार एन. कार्नुगो

दिवसांच्या आत सुचित करावे अन्यथा कोगतेही दावे स्विकृत केले जागार गाहीत.

१८ थी. अपर बाय. देशपुदा

१४ औ. अम् करतन राठोड

2

13

श्री, रमेशकुमार जिक्सात जैन

सुशीला यांगीलाल कैन

प्रकाश हैतीओ

योहन देवी

Y8.

42

4.4

43

45

54

53

3.3

रचित है. सुंकाड

(दिवंगत) सैयद मुखतार हुसैन

33

37. 事.

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल मुख्यमंत्री एकनाथ शिंटे, पालिका आयुक्त भूषण प्रायव्हेट लिमिटेड आहे. यात कंत्राट किंमत ५१३.४१ गलगली यांनी केली आहे. दिल्लीत प्रति वाहन ७ लाख गगराणी यांस पाठविलेल्या पत्रात ५१३.४१ कोटींच्या कोटी आहे जी अन्य ठिकाणी याच मेससे सोटेफिन ते १७ लाख खर्च येत असून हाच खर्च मुंबईत २२ कंत्राट कामाची चौकशी करत कंत्राट रद्द करण्याची पार्किंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे करण्यात आलेल्या लाख ते ४० लाख येत असल्याचे आकडे समोर आले मागणी केली आहे. असून सर्व ठिकाणी मूळ उपकरणे उत्पादन भागीदार मेसर्स सोटेफिन पार्किंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी की या मूळ उपकरणे उत्पादन भागीदार सर्व OEM भागीदार एकच म्हणजे मेसर्स सोटेफिन आहे. आरटीआय कार्यंकर्ते अनिल गलगली यांनी निविदाकारात एकच म्हणजे मेसर्स सोटेफिन पार्किंग पार्किंग प्रायव्हेट लिमिटेड आहे.

जाहीर सूचना

जाहीर सूचना वाहारे देण्यात येते की, श्री. जर्वतीलाल लुंकाड, मालक त्यांचे कार्यालय पत्ता १३५ए, पंचरत्न, ओपेश हाऊस, मुंबई

४०० ००४ है सेस मालमत्ता क्र. डी-२०७०-७१ घारक सीएस क्र. ८१२, गिरगांव विभाग घारक ९१-१०९, ७वा -८वा खेतवाडी

बॅक लेन, डी विभाग, मुंबई बिल्डींग जयंत विला म्हणून ज्ञात, विभाग क्र. डी-२०७०-७१ व सेस मालमला क्र. डी-१९९२ (१)धारक

सीएस क्र. ८२५ गिरगाव विभाग येथील ३, ८ वा खेतवाडी लेन, डी विभाग, मुंबई बिल्डींग श्री कृष्णा निवास म्हणून ज्ञात विभाग क्र.

चंदकतात पावती शाह, बाबुलाल पावती शाह

जर्पनीलाल बडीबंड होशी, बिजय बडीबंड होशी

प्रेक्सबंद वही. दोशी व होश वही, दोशी

प्रविग एव. शाह व औष. अस्का पी. शाह

संगीत एवं, मेहता व मिलायबंड पी. जैव

कौरात योगेरा राज

केप्ट इन अवेदना

निर्मल बी. जैन

ये. ट्राइ इंडिया

एन्ट्यायतेल

पण् दिनेश शाह

ਦੇਕਰ ਕੀ, ਕੈਂਕ

मीना मुकुंद देव

केट इन अवेदना

गिरीता अमीन

पोलाडिया

राकेश यो. गोम्रातक

कैताश क्लालात कै

हस्तावेन सुरेश राठोड

रिवत जे. सुंकाड

राजेश उत्तमबंद छांप्रबं

विजयकुमार जिक्साज जैन

बुरिता अशोक तोरएका

रिवर्षेद हंजरीयल शाह, विजय आर. शाह व योज रिवर्षेद हंजरीयल शाह, विजय आर. शाह व योज

आर. शाह

सुरेश ए. मेहन

देशकेन नरसाराय वासी

सार्वादेन प्रमासास जैन

किरोर चुनीलाल शाह

बुरीसास समग्री शाह

निता प्रतापग्रय प्रयास

पारसमाल नेगराज जैन

विनेशभाई शंकरभाई पक्रवान

ललिता ए, राठोड व प्रतिक ए, राठोड

शिल्या दिनेश मेहता च दिनेश मेहता

प्रेमलता रहेश्वंद्र जैन व साजन आर. जैन

हरबंद्रम एस. प्रजायती व खेंद्र एव. प्रजायती

मुखीदेनी एच. प्रजापनी व देवेंह एच. प्रजापनी

कुरुप्तता आर. सिंह व करिया आर. सिंह

विवास पुकेश शाह व अंकित पुकेश शाह

सुपेरमाल असमल सांप्रची च उत्तमचंद्र सांप्रची

नृपनी पुरोड़ित व गोपाल एव. पुरोड़ित

कौशस्या बाळकृष्य विधे

हितेशकुमार प्रमेशह जैन

जीवराम एम. चौंघरी

अमिना मेहंत्रलाल पाँडे

खेंपराज श्रीकृष्णदास

पिलींट के. सातोएकर

कत्येशकुष्णः एम. शांत्रमी

उपाशंकर सिंह, राजेश सिंह

रिवेहनाथ जयनारायण पाँडे

प्रकाश सी. इस्ती जवेश सी. इस्ती

कपसादेवी विपणसास जयसवास

जयंतीलाल एम. बोहरा

श्रीम, विभा रमेश जैन

औ. आशिष हिराबंद जैन

औ. वेजराज डी. मुपा

वित्रतेन पांडुंग श्रीपंकार

श्रीम. लयशी श्रीचंकार

शीम, विद्या श्रीयंकार

केप्ट इन अवेदन्य

श्री, जोगायम पुरसाय चींपरी

इंदिरावेश रक्षिकताल इस्त्री

औ. अयू करतन राठोड

थी. रामसास एव. गांधी

वी. सुरेशकुमार एव. सानुंगी

शी. अपर बाय. देशपुद्धा

श्रीयः, कपसादेवी आरं, गांधी व किरण आरं, गांधी | श्रीयः, कपसादेवी आरं, गांधी व किरण आरं, गांधी

औ. रमेराकुमार जिक्सात जैन

सुशीला यांगीलाल जैन

केट इन अवेदना

मोहन देवी

विनेश कुमार मानजी मेहना न नौशल विनेश मेहना | विनेश कुमार मानजी मेहना न नौशल विनेश मेहना

उसम्बंद ए, सांप्रवी

शांतीलाल मालाकपीरापानी पोलाद्विया व शीला एक. शांतीलाल नालाकपीरापानी पोलाद्विया व शीला एक

| कुण्यालसः आर. प्रिष्ट्/ राजधान उपाध्याय/ जयरानी कुण्यालसाः आर. प्रिष्ट्/ राजधान उपाध्याय/ रामसूयन

संगीत प्रणीशंकर चौरासिय

प्रेमलता के. शेड्डी व सौध्या लग

योहरतात उपयबंद सिंही

ये. यहस्रोट प्रटील होंट

श्रीय, शर्मिला अस, अंगार

विसदार युवनार सैयद हुएँन

टेबेंट इरबाधाई प्रसमाना व पदा ही,प्रसमाना

किरण आर. उपाध्याय व गीता आर. उपाध्याय

क्रितेश दिलीय बीहान व केयूल दिलीय बीहान

थांजी एम. राठोड व शीम. वर्षावेन वी. राठोड

कमलाईबी धानबंद जैन व निलेश बी. जैन

भागचंद्र काजी जैन व सकेश थी. जैन

योगीता के, रावल व किशोर है, रावल

अशोककुमार यू. सांप्रवी व निकुंज अशोक सांप्रवी | अशोककुमार यू. सांप्रवी व निकुंज अशोक सांप्रवी

अशोक धवलचंद्र एए. मेहता, पयुर अशोक मेहता | अशोक धवलचंद्र एए. मेहता, पयुर अशोक मेहता

उसमबंद अरसमल सांप्रबी (प्रीप्रायटर, स्टार उसमबंद अरसमल सांप्रबी (प्रीप्रायटर, स्टार

तक्रारीत अनिल गलगली यांनी नमूद केले आहे

नापरकर्त

एमअस

एमअस

एनआर.

प्रचअपस

प्तआस

एनआस

एनअस

प्तआस

एनअस

एनआस

एमआर

एनअस

एनआस

एनआह

प्तआस

एनअस

एनअस

एनअस

3ITE

आर

300

300

300

300

आर

आर

300

आर

3ITE

आर

आर

300

300

3111

आर

आर

आर

300

आह

300

आर

आर

300

3075

STE.

आर

आर

3177.

3111

300

आह

3111

आर

आर

3111

300

300

3171

3111

आर

3111

3111

आर

एनआर

आर

300

300

3171

300

आर

3175

आर

आर

30%

SHE

.

एन आर

एनआर

एनआर.

STE.

3415

300

30%

SHE

आर

300

3415

आर

300

आस

300

30%

30%

पजला दुकान/रूप क्र.

吸

सर्थ

5,4 0

大田 東大田東

2.5

117

१ रबी

947

५८वी

स्टॉल स्टोअर

यू/एम

18 4 187

tv

147

१६वी

22

33

38

k/a

২৬ছা

35

30/300

93

225

9.0

35

3.9

33

38

37

32

347

马克克

५६षी फ्रेंट

५६वी वेस

¥3.

197

४५वी

88

86

ke.

43

93%

43

480

५५सी

100

रही

श्लो

1, 272

रळ.

र क

रू

780

785

ਰਲ

780

78

रहा

ਰਲ

रळ.

राज

88

रळ

788

20

38

पहिला

पहिला

पहिला

पहिला

पहिला

पहिल

पहिला

पहिला

पहिला

दुसरा

39151

दुसरा

3000

3817

दुसरा

2011.1

दुसरा

दुसरा

3841

380

दुसरा

3000

दुसरा

दुसरा

3000

क्रिकरा

क्रिप्रदा

निकार

क्रिक्र

निग्रत

रिसरा

निस्ता

विकास

क्रिप्रदा

विकास

क्रिप्रता

निसरा

विषय)

लिएरा

नळ

700

TO

पहिला

पहिला

पहिला

दुसरा

300

300

395

दुसरा

300

दुसरा

395

विसरा

कामाच्या तुलनेत अधिक आहे. एकापेक्षा अधिक निविदाकारासोवत ज्यांनी MOA केले आहे अशा

वनलाईफ कॅपिटल ॲडवायजर्स लिमिटेड नींदर्शीकृत कार्यौलय : प्लॉट क्र. ए ३५६, संड क्र. २६, जाएक इंडस्ट्रियल इस्टेट. एमआवडीमी, तार् (प) ४०० ६०४. द्रा. का. ०२२-२५८३३२०६ हेमेल आवडी : es@onelifecapital.in onelife www.onelifecapital.in elisman: L74140MH2007PLC173660

?e वी वार्षिक सर्वसाधारण सभेची मुचना, जुक क्लोजर नारीख व ई-मनदान

६. कंपनीची १७ वो वार्विक सर्वसाधारण सभा (एबीएम) सोमवार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी २.०० वा. विह्होओ कॉन्फरोंसंग (ऋषि)/ अन्य ऑडिओ व्हिन्युअल मीन्स (ऑएव्हीएम) मार्फ्त आयोजित कली आहे. कंपनी कावदा, २०६३ च्या लागू तरतूदी सहधाचन अनुपालन व निवम अनुसार सक्युंलर्स वि. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ वि. ८ एप्रिल. २०२०, १३ एप्रिल. २०२०, ५ मे, २०२० व ६३ जानेवारी, २०२६ अनुक्रमे व मिनौस्ट्री ऑफ कॉपॅरिट अफेअसी (एएसीए) व सर्व्युलर हि १२ में २०२० व १५ जानेवारी २०२१ अनुबार प्रजीपम्ब्या मुकोम्प्रके निर्देशित प्रकाणावर विचारविनोमय करण्याकरिता आयोजित केली आहे. ऑक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या संबंधात बहीसी / ओएब्होएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहावे.

. बरील निर्देशित सक्युंलर अनुपालन, प्जीएमची व बार्शिक अहबालाची प्रत बिलीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत ईमेल आबडीबर सभासदांना पाटिबली आहे. वार्षिक सामान्य सभी व वार्षिक अहवाल विलीय वर्ष अखेर ३० ऑगस्ट, २०२४ करिता कंपनीची एनएसडीएल वेबसाहर वर उपलब्ध आहे. सभासदांनी व्हीसो/ ओएव्हीएम युविधा केवळ मार्फत वार्षिक सर्वसाधीरण संधेमध्ये भाग पेऊ शकता. एऔएम सूचना/ वार्षिक अहबोल प्राप्त करण्यांकरिता च्या सभासदांचे हॅमेल आयडी नॉदणोकृत नाही आहेत त्यांनी त्यांचे हॅमेल आयडी नॉदणीकृत करावे व

अंगनीयो वेबसाइट <u>www.onelifecapital.in</u> वर व स्टॉक एक्सचेंव वीएसई लिगिटेड www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंन ऑफ उंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना सेंट्रल डिमॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएमएल) www.evotingindia.com वर उपलब्ध आहे.

. सदर सूचनेमध्ये पार पडलेस्या व्यवसायांबर ऑक्टब्या अनुव्योद १०८ अंतर्गत ई-यतदानाकरिता लांगीन केडेंशिअल प्राप्त करण्याकरिता. ऑक्ट अनुसार निवम व लागू सन्धुंलर अनुसार कॉपॉरेट अफेअसं मंत्रीलय बांच्या व सीक्युरिटीज ऑन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बांच्या अनुसार १७ वी एबीएमची सुचना व प्रक्रियो प्रपत्त, अटेंहन्स पावती व वार्षिक अञ्चाल वित्तीय वर्ष अखेर अनुसार सर्व सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरुपात नीटणीकृत ईमेल आवडी वर संबंधित डिपॉडिस्टरी पार्टिसिपेट्स व कंपनी व त्यांचे रजिस्ट्रर बांच्यासह सीटीएसएल द्वारं प्रदानित एजीएमची मूचना तारखेनुसार ई-मतदान तसंच परांथ

८. सभासद ने शेअर्थ धारक आहे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्थ धारक आहेत व ज्यांनी कंपनीसह हंमेल आपटी नीदणीकुल केलेले नाही आंड त्यांना सीमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ अनुसार मतदान ईलेक्ट्रॉनिकली मामान्य व विशेष व्यवसायात्रर एजीएमच्या सूचनंमध्ये पार पडलेल्या ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली अनुसार नेंशनल डिपॉक्सिटरी लिमिटेड अनुसार ल्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मर्कत वा ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विजित सभे दरम्यान आयोजित करण्यात वेर्डल.

. परोक्ष ई-पतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजो स. ९.०० वॉ. होत आहे व रविवार, वि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सार्व. ५.०० वा. वंद त्रोत आहे. परोक्प ई-मतदान त्यानंतर

. सर्व सभासदांना सुचित करण्यात येत आहं की, कोणारी व्यक्तीस, कंसनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहे व प्रवीष्मच्या सूचनेची पाठवणी शेअसे भारक व निर्भारित तारीख अनुसार लांगीन आयडी व पासवडें परीक्ष ई-मतदान मोद्रयुल प्नप्तदीपल द्वारं मतदीनाकरिता अकार्यस्त करण्यात ऑलं आदे सदर तारीखा

व वैकंच्या आत उँलेक्टॉनिकली मतदान करण्यास लाजांशाच्या वितरणाकरिता कंपनीदार जारी करणे आवश्यक आहे. एनईसीएस सुविधी प्राप्त करण्याकरिता सभासदांनी सीमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रांजी प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असल्याने बैंक खात तपशील प्रदान कराबे व त्यांचे रनिस्ट्रर व शंअर ट्रान्सफर एबन्ट्रस योना प्रदान कराये

. समासट नं इंलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रोअर्स पारक आहेत. मसदान पाहार सूचित करण्यात येते की, बंक विवरण संबंधित दिएर्डिंडिटरी खात यांच्यासद नोंदणीकृत करावे.

९. सूची विनियमनाच्या यांच्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०६३ यांच्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभामदांचे रकिस्टर व कंपनीचे शंकर टान्सफर बुक्त पंगळवार दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमबार, हि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाबिष्ट) दरम्यान एजीएमच्या प्रतुकरिता बंद राहिल.

६०. एत्रीएषच्या लाभांशाच्या प्रदानाकरिता कंपनीद्वारे बांपर करावा व एखादा व्यक्तीचे नाव वर सभासदांच रजिस्ट्रः/ लामार्थी मालक यांची सूची यामध्ये उपलब्ध नसल्यास डिपॉझिटरीव द्वारे निर्धारित तारखेस एजीएमच्या सूचनेमध्ये उपस्थित राहाचे च परोक्ष ई-मतदान व मतदान एजीएमच्या दरम्यान पोल पेपर्स

६६. परोक्ष ई-मतदानाचे चिस्तृत रचस्य सभासदांच्या द्वारे शेअर्स डिमटेरियलाईन्ड रचरुयात शेअर्स धारक असल्यास प्रत्यक्ष स्वरुपात व सभासद यांना इंगेल आयडी वर नोंदगीकत असलेल्या सपासदांकरिता

१२. सर्व माहितीकरिता मतदानाच्या सुविधांसह ईलेक्ट्रॉनिक स्वकमात औ. राकेळ दळवी. व्यवस्थापक (सीडीएसएस) सेंट्स डिपॉडिस्टरी सर्व्हिंगेस (इंडिया) लिपिटेड, ए बिंग, १५ वा मकला, पॅरापॉन पद्मचरेक्स, मफतलाल मिल कंपाइंड, एन. एम. जोशी मार्ग, लोकर परेल (पू), मुंबई ४०० ०१३ येथे helpdesk.evoting@cdslindia.com बर इंग्लि करावा वा ०२२-२७०५८५४२/४७

संचालक मंहळाच्या आदेशान्त्रये प्रभाकरन नाईंग संपूर्ण वेक संचालक

ठिकाण : टाणे विनांक : ०७.०९.२०२४ बीआसएन : ००७१६९७५

फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड (पूर्वोचे स्कंनडेंट इमेंविंग लिमिटेड म्हणून जात) क्षेत्राच्या : L93000MH1994PLC080842 नॉदणीकृत कार्यालय : फार्ट क. ए-१५७. रोड क. २०, वागळे इंडस्ट्रियल इस्टंट, एवआवडीसी,

ठाणे (म), महाराष्ट्र ४०० ६०४. क्. क. ०२२ ४१८४ २२०१ विम : esscandent@gmail.com क्यावट : www.scandent in

युक्त कलीजर तारीका व ई-मरादान

६. मूचना वाहारे देण्यात येते की, फॅमिली केशर लॉस्पिटल लिमिटेड (कंपनी) यांच्या सपासदांनी ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) स्रोमधार, दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी हु. ३.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे वितरीओ कांन्फरेंसिंग (व्हीसी) सुविधा/अन्य आडिओ व्हिन्युअल मीन्स (ओएव्होएम) मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर आयोजित केली आहे. सपासदांनी कृषया नींद व्यावी की, कंपनी कायदा, २०१३ (अंक्ट) च्या लागू तातृतीच्या सर्व अनुपालन व नियम अनुसार कोपोरेट अफेअर्स मंत्रालय अंतर्गत सामान्य सवर्षुलर क. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व १०/२०२२ अनुसार ८ एप्रिल, २०२०,१३ एप्रिल, २०२० व ५ मं, २०२० व १३ जानेवारी, २०२६ अनुक्रमे मिनौस्ट्री ऑफ कॉपॉरेट अफअर्स (एमसीए) मंत्रालय व सक्युंलर दि. ६२ मे, २०२०व १५ जानेवारी, २०२६ अनुक्रमे सौक्युरिटील ॲन्ड एक्सचंत्र बार्ड ऑफ इंडिया (संबी) अनुसार शुक्रवार, ०६ सप्टेंबर, २०२४ राजी जारी केली आहे. एबीएमची सूचना व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एबीएमच्या ठिकाणी सभासदांकरिता माहिती व

२. बितीय वर्ष २०२३-२४ करिता एबीएमची सूचना कंपनीची व अतिबितीय अहबाल, बितीय अहबाल व अन्य बैधानिक कंपनी वा डिपॉडिटरी पॉर्टिसिपंट्स सह नोंदणीकृत करांचे. सदर दस्तांचेत्र सोंपदार, दि. ०६ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीची बेबसाइट <u>www.scandent.in</u> व अर्घात स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com वर व सेबी सर्व्युलर व एमलीए सर्व्युलर अनुसार सेंट्रल दियोंडिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड, रजिस्ट्रा व रोजर ट्रान्सफर एक्ट्स (आरटीए) कंपनी <u>evoting.purvashare.com</u> वर उपलब्ध आहे.

 कंपनी कावडा, २०१३ च्या अनुब्बंद ९१ व सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) च्या नियम २० तमेच मीक्पुरिटीन ॲन्ड एक्नचेंन बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३० व्या एजीएमध्या सुचनपध्ये निर्देशित करण्याकरिता परीक्ष ई-मतदान (ई-मतदान) त्यांच्या सभासदांना प्रदान करत आहे. सभासदांच मतदान हक इनिवटी भांडबलाच्या प्रदानांकरिता आयोजित केले आहे. एवीएम पुर्वा शेरिकिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एकन्ट (आस्टीए) वर प्रदानित आहे.

 एवीएममध्ये जोडले जाण्याकरिता किस्तृत प्रक्रिया च परोक्ष ई-मतदान/ ई-मतदान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित आहे, सभासदांनी कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ६०३ च्या अंतर्गत रिनाकिंगकरिता व्होसी/ ओएव्होएम पार्फत उपस्थित राहाने.

. सभासद ने डिमटेरियलाईप्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आवडीचे संबंधित जिपांजिटरी पार्टिसिपंटस सह नोंद्रणेकरण / अद्ययावत केले आहेत त्यांना वार्षिक अडवाल, सुचना आदी कंपनीकडून ईंशेक्ट्रॉनिकली विली जाईंश य निर्धारित तारोखा सोपनार, वि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी लोंगीन आयडी व पासवर्ड पाठवून प्राप्त करावी. तर सभासवांनी एनएसडीएल सह नोंदशीकृत केलं

६. परोक्ष ई-पतदान कालावधीची सुरुवातीची तारीखा व बेळ : शुक्रवार, वि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. आहे व परीक्ष ई-मतवान रविवार, दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. बंद हाईल.

७. सभासद ने डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील रोजर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख अनुसार मोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ राजी एजीएमच्या टिकाणी परोक्ष ई-मतदान व मतदाव सुविधा प्रदान केली आहे. ८. जर सपाहसदांचे ईमेल आषाडी आधीज कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदगीकृत असतील तर 🕯-मतदानाकरिता तपशील लॉगीन करून एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केला आहे व सपासदांना

इमेल आयडीवर नोंदणीकृत करून पाउविला आहे. ९. कंपनी काखरा व अनुच्छेद ९१ व अन्य लागू तरतूद सहवाचन व कंपनीच्या सभासदांचे रजिस्ट्रा व शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार. वि. २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, वि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही विवस

१०. सनासद ने हिमेंट धारक आहेत त्यांनी त्यांचे संबंधित हिपांब्रिटरी पार्टिसिपंट्स ईमेल आयडीबर नोंदणीकण करावे व परोक्ष ई-मतदान व ई-मतदान एवीएमच्या दरम्यान करावे.

परोधः ई-मतदान मुविधा एनीएममध्ये उपलब्ध आहे.

सभासवांनी एजीएममध्ये उपस्थित राहावे त्यांचे मतवान परोक्ष ई-मतवान मार्फत एजीएमच्या ठिकाणी support@purvashare.com एवीएमची स्चना पातावी.

११. सर्व चौंकशीकरिता मतदानाच्या ईलंक्ट्रॉनिक स्वरूपात कु. दिपाली पुरी, अनुपालन अधिकारी, पुर्जा रोंगीनस्ट्री (इंडिया) प्रायन्हेट लिमिटेड, युनिट क्र. ९, शिव शनी इंडस्ट्रीयल इस्टेट, जे. आर. जोरिय मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई ४०० ०**११** पेथे ईमेल evoting@purvashare.com वर वा ०२२-०२२-४९६१४१३२ व ०२२-४९७००१३८ वर संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वधे फॅमिली के अर हॉस्पिटल लिमिटेड करिता

सही/-

ब्रॅंण्डबकेट मेडिया ॲन्ड टेक्नोलॉजी लिमिटेड



किन्याका प्रीक्षप्रकेश को आये. सीमायटी लि.. सी १०, रलिया इंडस्ट्रीयल सेअपळ न्दु सिंक रोट, कन रिमय्निक सिरंबाजवल, अंधरो पश्चिम, मुंबई पहाराष्ट्र ४०० ०५३ भारत. सीआवर्म : L93000MH2013PLC246147 दूर. +९१ ८६५२३ ६९९७५ केमलङ् : www.brandbucketmediatech.in ऐमेल : info@brandbucketmediatech.com

११ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना व बुक क्लोजर सूचना याद्वारे देण्यात येते की, बंगडबकेट मेडिया अंन्ड टेक्नीलींची लिमिटेडची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजोएम) सोमबार, हि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी ५.३० वा. (भाप्रवे) कार्यालय क. ३०२, ३ रा मजला, किलकायर प्रीमायसेस को-ऑप. सोसायटी लि., सी-१७, दलिया इंडस्ट्रीवल क्षेत्रफळ, न्यु लिंक रोड, फन रिपब्लिक सिनेगाजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५३ भारत येथे एजीएममध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर सदर बार्जीचे व्यवहार करण्याकरिता आयोगित केली आहे.

सदर सूचना तसेच प्रॉक्सी फॉर्म, अटेन्डन्स पावती व वार्षिक अहवाल सर्व सधासदांना त्यांचे नोंदगीकृत ईमेल आवडीकर पाठविष्यात आला आहे व सदर कंपनीची बेबसाइट <u>www.brandbucketmediatech.in</u> वर उपलब्ध आहे.

ने व्यक्ती सभीमध्ये उपस्थित राह्नुन मतदान करू शकतात ते प्रांक्सी/ प्राधिकृत प्रतिनधी यांच्याद्वारे नतदान करू शकतात व सर्व प्रांक्सीज विहित फांर्ममधील प्राधिकृतरित्या व्यक्तीशः अधिकारी असून त्यांनी त्यांचे मतदान सभेमध्ये उपस्थित राष्ट्रन नोंदणीकृत कार्यालय कंपनी कार्यालय क्र. ३०२, ३ रा मंत्रला, किलफावर प्रीमायसंत को-ऑप. सोसायटी लि., सौ-१७, दलिया इंडस्ट्रीवल क्षेत्रफळ, न्यु लिंक रोड, फन रिपब्लिक सिनंघानवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई बहाराष्ट्र ४०० ०५३ भारत येथे सभेज्या पूर्वी ४८ तासांच्या आंत कराबे. ने सभासद प्रत्यक्ष स्वरूपात वा दिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअसं धारक आहेत त्यांना निर्धारित

तारीख संबंधित डिपॉजिटरी (डीपी) यांच्यासह सभासद ने इनियटी राअसंचे धारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट कंपनी अधौत पुर्वा शेरीजिस्ट्री (इंडिया) प्रायब्हेट लिमिटेड यांना support@purvashare.com बिनंती पाठवावी. सभासदीनी कृपवा त्यांचे नाव, फोलिओ क्र. प्रमाणपत्र क्र. पॅन व मोबाईल क्र. व ईमेल आंगडी आंदी प्रदान करावे. सभासदाचे मतदान हक इक्विटी शेअर्स सह प्रदानित कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे

दि. २३ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीखा) अनुसार करावे. कोणाही व्यक्तीस जे कंपनीचे सभासद आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार बॅलोट मतदानीच्या मार्फत एशीएमच्या सूचनेमध्ये सर्व वराबांबर मतदान करता बेईल.

११ व्या एजीएमच्या हेतुकरिता बुक क्लोजरची सूचना खीलीलप्रमाणे

सीक्युरिटीज ऑन्ड एक्सचेंब बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व बियोचन आवश्यकता बिनियमन, २०१५ ज्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ ज्या अनुज्छेद ९९ अंतर्गत सभासदांचे रविस्ट्रा व कंपनीचे शैअर ट्रान्सफर बुक्स दि. २४ सप्टेंबर, २०२४ ते दि. ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्डी दिबस समाविष्ट) दि. ३६ गार्च, २०२४ अखेर विशीय वर्षाकरिता कंपनीच्या वॉर्षिक सबँसाधारण सभेच्या हेतुकरिता दरम्यान बंद राहिल.

ब्रॅण्डबकेट मेडिया ॲन्ड टेक्नोलॉजी लिमिटेडकरिता

दिनांका : ०९.०९,२०२४

निशीगंधा शशीकांत केळुरकर व्यवस्थापकीय संचालक



विकाश : मूंबई

रोज मर्क लिमिटेड सीआय : L93190MH1985PLC035078

मोदणीकृत कार्यालय : 15 /वी /4, न्यू सायन सी एव एस, एस आय इ एस डॉलेंज, डी जार्ट च्या जागे, सायन परिचन, मुंखं 49 महाराष्ट्र भारत 400 022 ई - मेल स्पर्शील : info@cosemerc in दुरुवानी समीक : 022 3513 8397 सकेतरखळ: <u>www.cosemerc.in</u>

स याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनीची 40 वी वार्षिक सर्वसाथारण सथा संग्रवार दिनोक 30 सप्टेंबर 2024 रोजी भरतीय प्रमाग वेळे नुसार संभ्याकाळी चार वाजता विकिओ कॉन्करन्सिंग (कीसी) आणि अन्य मान्यता प्राप दृष्टलाच्य जान्यमे (ओएडीएम) यांच्या मान्यजातून सामायिक टिकाणी सभासदीच्या प्रत्यक्ष उपस्थितीहिकाय तसेच केपनी कापना 2013 च्या तामू अतरीरचा कार्युचीच्या अनुसार आणि तेत्री (तिस्टिम आधिरांगणन्स और डिस्क्लीका रिकायप्रोटे) अधिनियन 2015 (तेत्री तिस्टिम रेगुतीनम्स) ततेच तय सहवाचा सामान्य परिकास জনাজ 14/ 2020 বিনাজ ৪ ঘটিল 2020, 17/ 2020 বিনাজ 13 ঘটিল 2020, 20 /2020 বিনাজ ঘার मे 2020, 2 /20 21 दिनोक 13 जानेवारी 2021, 2 /2022 आणि ३/ 2022 दिनोक 5 मे 2022, 10 /202 दैनोक 28 डिसेंबर 2022 आणि अगदी अलीकडचे परिपत्रक क्रमांक 9 2023 दिनांक 25 सप्टेंबर 2023 जी कॉपेरिट व्यवहार जेशलय योगी जाहीर केली आहे (प्रमानीय परिपत्रके) आणि परिपत्रक ऋगोक SEB1/HO/CFD-PoD-2/P/C1R/2023/167 रिनांक सात ऑक्टोबर 2023 के किक्युरिटीज ऑड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जाहीर केले आहे (यापुडे ज्याचा उल्लेख सेवी परिजक्त असा करण्यात येगार आहे) यांच्यानुसार 40 ज्या वार्षिक सर्वसामारण सभेष्या सुचनेत नमूर करण्यात आतील्या विषयीच्या अनुक्षय भेग्यात येणार आहे. तर्ष 2023 - 24 करिताचा वार्षिक अकवात ज्यात तहरीत वार्षिक तर्वताभारण सभेष्यासुचनेचा समावेश आहे. संचातक यांचा अकवात, तैद्धापरीभक्ष यांचा अहवात आणि ३१ जार्च २०२४ रोजी संपर्ततया आधिष्ठ वर्षासाठीची लेखापरीक्षित वित्तीय पत्रके आणि योषणापत्रे जी सूचनेता जोडमे आवश्यक आहे ती सन्यागभाश्यांना इंमेतच्या माध्यमातून पाठविश्यात आली आहेत ज्य सभासदिये इं-मेता तप्सील नीदमीकृत आहेत आणि ही सूचना कंपनीये संकितस्यक www.rozemerc. In येथे

एससीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रके पांच्या अनुसार विजीय वर्ष 2023 / 24 करिताचा वार्षिक अहवाल रुपात वर्षिक सर्वसाथारण संपेच्या सूचनेचा समावेत आहे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिनोक ८ संदेवर 2024 रोजी क्षरा सभासदीना पाठकिंग्यात काली आहे. ज्या सथासदीचे ई मेल तपत्रील कंपनी किया त्यांचे एकिस्टर काणि द्वान्सकर লেই লিফ ডন তেওঁৰ ছতিয়া মান্তট্ট লিমিট্ড (লিফ ডন তেওঁৰ) মান্যাফট ফিল তিম্ভিটো মান্যাফট নীৰ্ণাছিল आहेत तसेच अरा सथासदीना पाटकिल्यात आती आहे व्याच्याकडे कंपनीचे सरथार कट ऑफ तारीख जी कंपनीने निरिचत केली आहे फायलेच शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी उपलब्ध आहेत. वर्ष 2023 / 24 करिता या वार्षिक अडवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण संपेच्या सूचनेया समावेश आहे तो कंपनीचे संकेतरमञ्ज<u>्ञ www.cosemerc.in</u> येथे तसेच बीएसइ तिनिटेड यांचे संकेतरमञ्ज<u>ू www.bseindia.com</u> येथे आणि दूरस्य इ मतदान संकेतस्यकः जे एन एस की एल यथि आहे <u>https://www.evoting.eadl.com</u> येथे प्रणाच्या करून देवपात आती आहेत.

चानुसार एजसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रकांच्या अनुसार आणि कंपनी कायदा 2013 कायदाच्या तानू असलेत्य रतुरीच्या अनुसार आणि सेवी (लिस्टिंग ऑक्सिगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट) अधिनियन 2015 योज्यानुसार कंपनीची वर्षिक सर्वसाधारण सथा कीसी / क्षोबीएज यांच्या प्राध्यमातून देण्यात येगार काहे. सदरीत परिपत्रकार अनुमती देण्यात आत्यानुसार ऋपनीने वर्ष 2023/ 24 करिता च्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रति समयाग भारकीना पाठविलेल्या नाहीत.

অধিক এরবার করিম অধিক ভর্মভান্যায়ে রথমী নুমনা জাগি ই কাম্যন নুমনা হুলিফুটিনক কেকমার আজ কংস্যোলাতী স্যা ভ্যান্ডম্বী জ্যবলী ই মিল ব্যয়াল নীম্মী ককন কলৈ নারীর বি নীম্যানাতী জ্ঞালীল মুখ্য ন্যুম केलेल्या तुषनीया अवलीय करू शकतात

ज्या सथासरीकडे कंपनीचे समयाग डिमेंट स्वक्रपात आहेत है आपते है मेल तपशीलाची नोदंगी त्यांच्या संबंधित

2 ज्या संग्रास्त्रीकडे केपनीचे संज्ञपार प्रत्यक्ष स्वकृषात आहे ते जॉर्ज आय एस आर १ आणि अन्य संबंधित तपशीत तिंद्र इन टाईम योध्याकडे असा माध्यमातून पाउच् सकतात जो सदरीत पॉर्ममध्ये विनिर्देश्य करण्यात आता आहे. सेवी परिपक्षक ऋगोक SEB1/HO/MIRSD/MIRSD -PeD-1/P/CIR/2023/37 दिनोक 16 मार्च 2023 च्या अनुसार सुचीवह कंपन्यांना सर्वे सम्यागभाष्ट्रांचे पॅन कार्ड तपरीत, नामनिरोगन तपरीत, केशायसी तपरीत आणि चैंक खाते तपरीत नीट करणे सक्तीचे करण्यात आले आहे. केमायसी पन्ने समयण भाष्ट्रांना सुचनीतह अस सर्व संप्रधान भएकोचा व्यक्तिकारे सम्प्रान प्रत्यक्ष स्वकृपत आहेत त्यांना पोस्टाच्या मान्यमातून पार्यकेच्यात आली आहेत. वरील प्रमाणे मजूद करण्यात आल्यानुसार आप्ती आपणास आवादम करती की आपण आर टी ए ल पांडवितेल्या केवायसी पत्रासीवत त्यात मजूद करण्यात आलेली जादिती सादर करावी

सर्वेसाधारण संधेष्या दरम्यान इ प्रतदान पद्धतीने प्रतदान ऋङ शक्षतत. सप्रधागधारकांना आवश्यक असलेली जाहिते कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि ती समधागधारकोना ई-मेल च्या माध्यपातून पार्टविण्यार शली आहे. जे स्थासर वार्षिक सर्वसाधारम सथेला जीती / ओएजीएम योज्या माध्यमातून दपस्थित रहणार आहे. त्यांची संख्या कंपनी कायदा 2013 चे कलम 103 च्या अनुसार गणसंख्या निर्भाति करण्यासाढी गृहीत भरण्यात येगार आहे. इ प्रतदान प्रक्रियेने प्रतदान करण्याच्या प्रक्रियेच्या तपत्रील आणि वर्षिक सर्वसाधारण संपेला उपनिधर रहण्याचा तपतील आणि अन्य तपतील कंपनीचे लंकत स्थळ येथे प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तो सर्व सम्बारभारकोमा इंग्रेलच्या माध्यमातन पाटविष्यात आता आहे स्वाचे इं-ग्रेल त्वर्मील आम्बाक्टे नीटपीकात आहेत. ञ्चलयाँ यावेळी वर्षिक सर्वसायारण सथा खीसी / क्षेप्रखीयम योच्या माध्यमातून होगार असल्यामुळे समास्त्रीयी प्राचक उपस्थिती निलंबित करण्यात आली आहे तसेच प्रतिनिधी नियुक्तीची सुविधा यावेळी उपलब्ध असवार नाही. कायदाचे करात 108 च्या राष्ट्रीचे अनुसार आणि कंपनील (पॅनिकॉर लॅंड ऐंडिमिनेस्ट्रेशन) नियम 2014 चा नियम 20 पॉच्या अनुसार आणि त्यार वेळीवेळी करण्यात आसेरचा सुधारगाच्या अनुसार रुतेष सेक्रेटरीज्या स्टेंडर्ड रोन च्या अनुसार आणि सेवी (तिसिटंग ऑफ्तिगेवान औड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) अधिनेयम २०१५ च नियम ४४ योज्यानसार कपया नीद न्यात्री की; वार्षिक सर्वसाधारण संशेष्या सुचनेत नमूद करण्यात आतेल्या सर्व त्या विषयाक तथालदौना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्षिक सर्वसाधारम संपेचे कामकाव इतेक्ट्रॉनिक माध्यमातून चेण्यात येगार आहे. दुरस्य इ मतदान सुविधा तसेच वर्षिक सर्वसाधारण सथेत खीसी / ओएखीएज वर्षिया माध्यज्ञातन सहधाग बेण्यासाठी कंपनीने एन एस ही एस पर्यं सेवा पेतर्जी आहे. वार्षिक सर्वसाधारण संपेदी सूचना तसेच स्टेटमेंट, वार्षिक अहवाल 2023 24 चा पाग आहे आणि ती निर्मायित करण्याची प्रक्रिया या तारखेला ई-नेतच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आती आहे आणि ही माहिती ई मेलच्या माध्यमातून असा समयम धारकोना पाठकिण्यात आती आहे च्योचे ई मेल तपसील आमध्यकडे नीरणीवृत क्षाहेत.. कुरस्य इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाथारण सथेच्या सुचनेत देश्यात आला आहे. संयासदीना आवाहन करण्यात येते की त्यांनी खालील वादीची नोट व्याची ए) दूरस्य है प्रतदान कालावधीला सुक्रवार दिनोक 27 सध्देवर 2024 रोजी धारतीय प्रमाण वेळानुसार सकाळी नळ

शंजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया रविवार दिनोंक 29 लप्टेंबर 2024 रोजी भारतीय प्रमाण बेळेनुसार संभ्याकाळी याच वाजता समाप्त होईल. वार्षिक सर्वसाभारण संशेष्ट्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि वे सथासद वर्षिक सर्वसाधारण सथेता जीसी / ओएजीएम योष्य म्बातून दपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सथेच्या पूर्वे दूरस्य इ बतदान पद्धतीने बतदानाच इक्क क्लाक्लेला नरेल असे सधासद वर्षिक सर्वसाधारण सधेच्या दरप्रयोग र प्रतदान प्रदर्शने प्रतदानाचा इक्क वजावू राष्ट्रतील. वार्षिक सर्वेसाधारम स्वेक्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदानाचा हरक वजावत्यानंतरही तथासर वर्षिक तर्वताभारण सभेता उपस्थित एड् राकतात मात्र त्यांना वर्षिक तर्वताभारण तथेच्या राज्यान पुना मतदान करता येणार नाही. थे) वार्षिक सर्वसाधारण संप्रेच्या सूचनेत नजूर करण्यात अलेल्या विषयावर जतदान करण्यासाठी स्थासरीची पालत निर्भाति करण्याकारेता कट ऑक तारीख सीमकार दिनांक 23 सप्टेंबर 2024 निरिच्त करण्यात आली आहे. अया

व्यक्ती ज्यांची नावे कंपनीच्या सथासर नींद पुस्तिकंत आणि डिपॅड्रिटरीज यांनी तथार केलेल्या लाधार्यी मालकांच्य यादीत कर ऑफ तारीख रोजी नीदणीकृत असतील स्थाद व्यक्ती दूरस्य इ यहतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सर्थेच्या दरम्यान इ मतदान यहतीने मतदान करण्यासदी यात असतील. वार्षिक सर्वसाधारण सर्थेची सूचना निर्मापत करण्याची प्रक्रिया पूर्व झारुपानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे सम्बन्ध बेळन कंपनीची समासद झारोटी असेटा आणि कट ऑक तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे सम्बाग असतीटा न्हणजेच सोमकार देनोक 23 सप्टेंबर 2024 रोजी तिच्याकते कंपनीचे समयाग असतीत तर ती व्यक्ती evocing@sidl.co.in येथे विनेती पाटकून लॉग इनकेडेन्सियल प्राप्त करू शकते ततेच वार्षिक सर्वसाधारण स्थेच्या सूचनेत नमूद करण्यात आतेल्या सूचनांचा सी) इ जतरानाच्या संदर्भत कोणस्पती शंका किया प्रश्न असतील तर एन एस डी एल याँचे

स्केतरुगळ https://evoring.nadl.com हेरच आणि एस ए क्यू विधानांचा संदर्ध स्थान. त्री) यहारे असेती सुचित करण्यात येते यी क्षेत्रमी कायदा 2013 चे कताम ११ च्या अनुसार तसेच त्या सहस्राचा त्य

अंतर्गत बनविज्यात आतेरण विविध नियम्निया अनुसार आणि सेवी (तिसिट्स रेपुलैशन्स) चा नियम वैद्याळास योज्यानुसार कंपनीच्या सथासद मीद पुस्तिका आणि समयाग बन्तीतरण पुस्तिका मंगळवर दिनोक 24 सप्टेकर 2024 ते सोमबार दिनोक 30 सप्टेकर 2024 (दोन्ही दिवस भक्रम) या कालावधीत 40 व्य वर्षिक सर्वसाधारण समेच्या उदेशाने तसेच वित्तीय वर्ष 2023 24 करिता अतिन लायोश रुपये 0.10 प्राप्त करण्यासाठी समयाग भारकोची पात्रता निर्भाति करण्यासाठी चॅद देवण्यात येतील

इ) वर्षिक सर्वसाभारण समेची सूचना आणि वित्तीय वर्ष 2023 24 करिता चा संपूर्ण वर्षिक अहवात कंपनीचे संकेतस्थळ <u>www.cozemerc.in</u> येथे प्रकाशित करण्यात आला आहे आणि तो ठाउँनलोड साठी खेफत उपलब्ध

एक) इ जतरानाच्या संदर्भत सथासदीच्या प्रांकांचे निरसन करण्यासाडी संपर्क तपशील : संपर्क व्यवती : 1. जेससं र्तिक इन टाईन इंडिया प्रायकेट किमिटेड, ई-मेल mchelpdesk@linkinnime.co.in (कंपनीचे रिकस्टर आणि शेक्षर द्वान्तकर एजेंट) सी 101, २४७ पार्क, एतबीएस मार्ग विश्लोकी परिचम मुंबई ४०० ०८३ ई-मेंत cnc.helpdesk@linkintime.co.in दूरवनी क्रमांक + 91 8108116767

 विविद्यत पद्धतिने मतदान करण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण संधेच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि जे समासद वर्षिक सर्वसामारण समेला उपस्थित असतील आणि व्यांनी वर्षिक सर्वसामारण समेव्य पूर्वी दूरस्य इ मतदान यहतीने मतदानाचा इक्ट क्वावतेल्या नाही असे सभासद उपलब्ध असतेल्या सूचनीच्या अनुसार वार्षिक सर्वताधारण संयेत मतदान करू शकतात

एष) वर्षिक सर्वसभारण संपेक्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदान केलेल्या व्यक्ती वर्षिक सर्वसभारण संपेता उपस्थित एड् राकतात जात्र त्यांना संयोज्या दरम्यान पुना जतरान करता येगार नाही.

ষাৰিক অৰ্কাখ্যালে অইত্যা যুগাঁ হুড়েখ হু নৱহান যন্ত্ৰটোন ছানাই নৱহান ৱন্তৰ কৰিছ অৰ্কাখ্যাল অইত্যা হুড়েখা হু হু নৱহান যন্ত্ৰটোন ছালাই নৱহান আঁল্য প্ৰায়ী যাংহ্যকৈ যন্ত্ৰটোন জ্ঞাই আৰ্থা ভাননা কংল্যালাভী ভাননা প্ৰথিকাট कणून भी दीपक रागे, कंपनी सेकेटरी इन प्रॅक्टिस, (सथासर क्रमांक 24110), (प्रमाणपत्र क्रमांक 8717) यांची नियम्ती करण्यात आसी आहे. वार्षिक सर्वसाधारम स्पेचे निकाल हे वार्षिक सर्वसाधारण संधेचे कामकाज संघरपानेत মাঁ4৪ চালত এখনণ হিঁল মোনী নিযুক্ত ইউলেখ জন্ম ব্যালহ যাক্ষাহতুন নামিত ইউ বাচীত, ভহটত

निकाल कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील आणि पांडवली वाजारात कळविण्यात येतील रोज मर्क लिमिटेड यांच्या करित

कोगतेही अन्य व्यक्ती यांना वरील बहिबाट हुन वरील सहर मालमतेच्या संबंधात असल्यास वरील सहर मालक यांना वरील निर्देशित तत्थाया पुराव्यासंह तारखेपासून 🖖 ठिकाण : डागो दिनांक : ०६.०५.२०२४

पांदु नाईग व्यवस्थापकीय संचालक

स्थळ : मुंबद्